

खरेदी खत, वक्षिसपत्र, वगैरे मालकी हक्क दस्तावेजाच्या
आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण करणे

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि/यु.5/506/2022

दिनांक : 27/01/2023

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 37BO006849400 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. विना जगदिश शर्मा अशी नोंद आहे. मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 583 चौ.फुट. असेल सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री श्रीम. रमेश तिलोकचंद काशवानी रा- नेपचुन को-ऑ सोसायटी, ओ.टी. सेक्शन फ्लॅट नं. 303 उल्हासनगर-3 यांनी दिनांक 19/01/2023 रोजी (ना.सु.केंद्र. टोकन नं. 41202300001275) सादर केलेल्या अजावबये संदर्भित मिळकतीसाठी रमेश तिलोकचंद काशवानी अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- 1) वर्ष 2022-2023 अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- 2) श्री/श्रीम. विना जगदिश शर्मा (लिहून देणार) श्री/श्रीम. रमेश तिलोकचंद काशवानी (लिहून घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. 867 दिनांक: 14/07/2014)
- 3) नोटरी हमीपत्राची/ताबपावती प्रत (अ.क्र. 17/99 दिनांक: 16/01/2023)
- 4) दिनांक 17/01/2023 रोजीचे बित्तबातमी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.

(आविनाश महाले)

लिपिक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 37BO006849400 करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. रमेश तिलोकचंद काशवानी अशी नोंद वर्ष 2022-2023 पासून करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.

(ना.सु.केंद्र. कोडीया)
कर निर्वाक्षक

(मनोज गोकलानी)

आ.जा. निर्वाक्षक व संकलक

(जे.एन.दे.करमचंदानी)
कर निर्वाक्षक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	105638/15
Date.	30/1/2023
Sign.	



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-5/506/2022

Date- 30/01/2023

Token No. 41202300001275

Sr. No. 37/2441

To,

SHRI. RAMESH TILOKCHAND KASHWANI

Neptune Co-Op. HSG. Soc. O.T. Flat No. 303

Ulhasnagar-3

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
 Bearing Sr. No. 37/2441 Of Mpl Assessments Register

Ref:- Your Notice Dated: 19/01/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Veena Jagdish Sharma** Under Ward No. 37 Property No. 37BO006849400 as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: 17/99	Dt: 16/01/2023
12.	Objection Notice published in th News paper Namely Bittbatmi	No: -----	Dt: 17/01/2023
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: -----	Dt: -----
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGREEMENT FOR SALE	No: 867	Dt: 14/07/2014

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation